

भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांसाठी
ठेव संलग्न विमा योजनेमध्ये सुधारणा.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक : भनिनि १०१२/२५/प्र.क्र.१३३ /१२/१३-अ,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: १५.०१.२०१३

संदर्भ:- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-भनिनि-
१००३/प्र.क्र.४४/२००३/१३-अ, दिनांक १ डिसेंबर, २००३

शासन निर्णय:-

भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या कुटुंबियांना विशेष सामाजिक सुरक्षा मिळावी आणि शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील बचत वाढविण्यास उत्तेजन मिळावे या हेतुने ठेव संलग्न विमा योजना, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८, मधील नियम-३० अन्वये लागू करण्यात आलेली आहे.

२. सदर नियम-३० मध्ये नमूद करण्यात आलेल्या ठेव संलग्न विमा योजनेच्या संदर्भातील वित्तीय मर्यादेमध्ये उक्त संदर्भाकित शासन निर्णय, दिनांक १ डिसेंबर, २००३ अन्वये सुधारणा करण्यात आली होती.

३. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा सुधारीत वेतन)) नियम २००९, अन्वये शासकीय कर्मचा-यांना सुधारीत वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उक्त संदर्भाकित शासन निर्णय, दिनांक १ डिसेंबर, २००३ मध्ये नमूद करण्यात आलेल्या ठेव संलग्न विमा योजनेच्या संदर्भातील वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे सुधारण्यात येत आहेत:-

ठेव संलग्न विमा योजनेखालील देय अतिरिक्त रकमेची कमाल मर्यादा रु. ६०,०००/- इतकी आहे. सदर देय अतिरिक्त रक्कम मिळण्यास पात्र होण्यासाठी वर्गणीदार असलेल्या शासकीय कर्मचा-याच्या खाती जमा असलेली वर्गणीची शिल्लक रक्कम त्याच्या मृत्युच्या निकटपूर्वीच्या तीन वर्षांमध्ये कोणत्याही वेळी पुढील मर्यादेपेक्षा कमी असणार नाही:-

(एक) वेतनश्रेणीमधील पे बँड-२ (रु.९३००-३४८००) किंवा त्यावरील पद धारण करणारे आणि प्रति महिना रु.४८००/- वा अधिक ग्रेड पे घेणाऱ्या वर्गणीदाराच्या प्रकरणी रु.२५,०००/-

(दोन) वेतनश्रेणीमधील पे बँड-२ (रु.९३००-३४८००) मध्ये पद धारण करणारे आणि प्रति महिना रु.४२००/- वा अधिक परंतु प्रति महिना रु.४८००/- पेक्षा कमी ग्रेड पे घेणाऱ्या वर्गणीदाराच्या प्रकरणी रु.१५,०००/-

(तीन) वेतनश्रेणीमधील पे बँड-२, पे बँड-१ किंवा पे बँड-१ S (रु.४४४०-७४४०) मध्ये पद धारण करणारे आणि प्रति महिना रु.१४००/- वा अधिक परंतु प्रति महिना रु.४२००/- पेक्षा कमी ग्रेड पे घेणाऱ्या वर्गणीदाराच्या प्रकरणी रु.१०,०००/-

(चार) वेतनश्रेणीमधील पे बँड-१ S (रु.४४४०-७४४०) मध्ये पद धारण करणारे आणि प्रति महिना रु.१३००/- वा अधिक परंतु प्रति महिना रु.१४००/- पेक्षा कमी ग्रेड पे घेणाऱ्या वर्गणीदाराच्या प्रकरणी रु.६,०००/-.

वर्गणीदाराने मृत्युलगतपूर्वीच्या ३ वर्षांमधील जास्तीत जास्त कालावधी ज्या वेतनश्रेणीतील पदावर व्यतीत केला असेल त्या वेतनश्रेणीस वरीलप्रमाणे निश्चित केलेली किमान मर्यादा त्या वर्गणीदारास लागू होईल.

४. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम१९९८ , मध्ये याप्रमाणे सुधारणा करण्याची अधिसूचना यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. सदर नियमावलीतील नियम-३० मधील इतर अटोंच्या अनुषंगाने या आदेशांची अंमलबजावणी करावी.

५. सदर आदेश वित्त विभागाच्या अनौपचारीक संदर्भ क्र. ३/सेवा-६, दि. ०१/०१/२०१३ अन्वये मिळालेल्या सहमतीनंतर निर्गमित करण्यात येत आहेत.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक १०३०९९५९५०६१२०३०७ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(पां. जो. जाधव)
उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग

प्रति,

१. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
४. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर (१० जादा प्रतीसह)
७. महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर (१० जादा प्रतीसह)
- *८. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय,
- *९. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- *१०. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
- *११. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई
- *१२. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई
- *१३. प्रबंधक, लोकायुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
- *१४. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई
१५. भारतीय लेखा परीक्षा आणि लेखा विभाग, महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता-१ महाराष्ट्र यांचे कार्यालय, भविष्य निर्वाह निधी शाखा, जुनी सी.ओ.जी. बिल्डिंग, न्यू मरीन लाईन्स, १०१ महर्षि कर्वे रोड, मुंबई ४०००२० (२५ जादा प्रतीसह)
१६. मुख्य लेखा परीक्षक, निवासी लेखे, कोकण भवन, नवी मुंबई
१७. संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई
१८. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१९. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
२०. सर्व विभागीय आयुक्त
२१. सर्व जिल्हाधिकारी
२२. सर्व जिल्हा कोषागर अधिकारी
२३. कोषा-प्र-५ कार्यासन, वित्त विभाग/ ग्राम विकास विभाग/ नगर विकास विभाग
२४. सर्व मंत्रालयीन विभाग
२५. मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभागप्रमुख/ प्रादेशिक विभाग प्रमुख/ कार्यालय प्रमुख
२६. मंत्रालय मध्यवर्ती ग्रंथालय, मंत्रालय, मुंबई (२ प्रती)
२७. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने
२८. निवड नस्ती.

*पत्राने
